



Magnus Retail

Magnus Retail Ltd.

Formerly known as Savant Infocom Ltd

www.magnusretail.in

Ref.: MRL/2023-24/AH - 052

February 15, 2024

Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort
Mumbai - 400 001.
Scrip code - 517320.

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement of Extract Statement of Unaudited Financial Results of the Company for the quarter / nine months ended 31st December 2023.

With reference to the captioned subject, we are enclosed herewith copy of newspaper advertisement published in Deshdoot Times (English) and Deshdoot (Marathi) in respect of Extract Statement of Unaudited Financial Results of the Company for the quarter / nine months ended 31st December, 2023.

Thanking you, we remain.

For Magnus Retail Limited
(Formerly know as Savant Infocomm Ltd.)

Laxman A. Savalkar
Managing Director
DIN : 07987670

Where Tradition
Meets Transformation!

Legacy Since 1978

Regd. Office : Unit No. 365, At/Post: Shirasgaon, Tal: Niphad, Dist: Nashik - 422001
E: info@magnusretail.in | P: +91 91122 71471 | CIN: L72200TN1978PLC058225

Argentina's Menotti bemoans Brazilian football 'decline'

BUENOS AIRES: Former Argentina national team manager Cesar Luis Menotti has expressed concern for Brazilian football after the South American giants failed to qualify for this year's Paris Olympics. Argentina's 1-0 victory over their arch rivals on Sunday secured the Albiceleste's berth in the Olympic tournament at the expense of the dual reigning champions. "I believe that Brazil have lost what they once had," said Argentina's 1978 World Cup-winning manager, who is now the country's national teams director. "It bothers me sometimes and it's embarrassing to hear because I witnessed

Brazilian football's most brilliant era. I saw the preparation and everything that went into the 1970 World Cup as well as what it meant to Brazil," the 85-year-old added. Five-time world champions Brazil have been eliminated by European rivals in the quarterfinals or semifinals of every World Cup since their last triumph in 2002. They suffered 1-0 loss to Argentina at the Maracana stadium, their first ever home defeat in a World Cup qualifier. The Selecao are currently sixth in South America's 10-team World Cup qualifying group, having lost each of their past three games.

SIXTH MASTER GAMES

Jammu women bag gold, silver medals

JAMMU : Neete Kour of Jammu and Kashmir excelled in Sixth National Masters Games organised by Super Masters Games Federation of India held at Goa. She won one gold medal in full power game Powerlifting with 200 kg record of Deadlift, Squat and Benchpress maintaining her own previous records. She also won bronze medal in badminton. She took part in the individual event of badminton first time and won with the brilliant solo efforts. She is participating in 45 plus age category. Besides her sports

achievements, Neete Kour is an entrepreneur running her own sports and fitness club namely Queens Aerobics World. Mamta Bajaj, an international player of handball, also participated in Super Master Games and won a silver medal in Arm Wrestling. Her strength is unbeatable. Jammu men's and women's team of handball also participated in this tournament with silver medal in both events respectively with the presence of DySP Akshay Khajuria, Ashutosh Sharma, Chandan Chohan and other players.

One-Day Tourney

Bengal down MP to enter semifinals

CHENNAI : Bengal Under-23 women's team stormed into the semifinals of the One-Day Tournament after a dominant three-wicket victory over Madhya Pradesh in the quarterfinal clash here on Tuesday. Dhara Gujjar (4-22) was superb with the ball as Bengal restricted Madhya Pradesh to just 182/9 in 50 overs. Kanishka Thakur top-scored with 52 runs. In reply, Kashish Agarwal was impressive with the bat scoring 72, while opener Bristi Majhi made 60 not out also chipped in with a handy knock to help Bengal chased down the target, scoring 184/7.

Kashmir bat makers urge govt for mass willow plantation



SRINAGAR: The bat manufacturers in Kashmir have written an SOS to the government for launching mass willow plantation projects to rescue the industry. The SOS to the J&K government comes at a time when the ICC Men's T20 World

Cup is approaching. These events over the years have been triggering a surge in cricket bat demand from Kashmir due to its cost-effectiveness, which makes it a desirable alternative to English willow bats.

Tata EV reduces EV prices up to Rs 1.2 lakh

MUMBAI: Tata Passenger Electric Mobility Ltd. (TPEM), a subsidiary of Tata Motors, announced on Tuesday a reduction in the prices of its bestselling EVs, Nexon.ev and Tiago.ev, with the objective of making EVs more accessible to Indian customers.



Nexon.ev gets a price reduction of up to Rs 1.2 lakh, Tiago.ev gets a price reduction of up to Rs 70,000, and the base model starts at Rs 7.99 lakh. The initial prices of the recently launched Punch.ev remain unchanged as they already factor in a reduction in battery prices in the foreseeable future.



Speaking about this price reduction, Vivek Srivatsa, Chief Commercial Officer, TPEM, said, "Battery costs constitute a substantial part of the overall cost of an EV. With battery cell prices having softened in the recent past and considering their potential reduction in the foreseeable future, we have chosen to proactively pass on the resulting benefits directly

to customers. While EVs have grown rapidly over the last few years, our mission is to accelerate the mainstream adoption of EVs by making them more accessible nationwide. Our portfolio already offers a wide choice of body styles, ranges, and price points for our smart, feature-rich EVs. We believe that at these accessible prices, the best-selling Nexon.ev and Tiago.ev become an even more compelling proposition to attract a larger pool of customers."

Siemens logs 9 pc rise in Q3 profit at Rs 506 crore

NEW DELHI : Siemens Ltd on Tuesday reported 9.29% year-on-year increase in consolidated net profit at Rs 505.7 crore for the quarter ended December 31, 2023. The company had posted a profit of Rs 462.7 crore in the corresponding quarter of the previous financial year 2022-23. Siemens registered a total revenue from operations at Rs 4,825.2 crore in the December quarter as

against Rs 4,015.1 crore in the corresponding period of the previous financial year. The company received new orders of Rs 5,971 crore in the quarter under review, a 10% increase over the same period last year. Commenting on the financial results, Sunil Mathur, Managing Director and Chief Executive Officer, Siemens Ltd said, "While strong

revenues came in from our digital industries, smart infrastructure and mobility businesses, our order income growth came from our energy business driven primarily by our transmission business." He further said that there was a decline in new orders in the company's digital industries automation business on account of destocking following normalization in demand.

TAHMAR ENTERPRISES LIMITED				
(Formerly known as Sarda Papers Limited)				
CIN: L15100MH1991PLC061164				
Address: A/70, M D C, SINHAR, NASHIK - 422103				
Email: info.spt1991@gmail.com website: www.tahmar.in				
(Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter ended on 31ST December, 2023) (Rs. In Lakhs)				
Sr. No.	Particulars	Quarter ended		
		31-12-23	31-12-22	31-03-23
		Unaudited	Unaudited	Audited
1	Total income from operations	167.88	-0.55	274.22
2	Total Expenses	132.83	13.74	274.28
3	Profit/ (Loss) before tax and exceptional items	35.05	-14.29	-0.07
4	Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items	25.44	-14.29	-0.07
5	Paid-up Equity Share Capital	311.89	311.89	311.89
6	Value per share	1.00	10.00	10.00
7	Earning Per Share	0.08	-0.46	0
8	Diluted	0.08	-0.46	0

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Un-audited Financial Results (Standalone) filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosures requirements) Regulations, 2015. The above Standalone financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 12th Feb 2024.

For TAHMAR ENTERPRISES LIMITED (Formerly known as Sarda Papers Limited)

Sd/- Sarita Sequeira Managing Director DIN: 01203100

Date: 12/02/2024

JSW Steel announces 50:50 JV with JFE Steel

MUMBAI: JSW Steel announced the establishment of a 50:50 JV with JFE Steel Corporation, Japan, for the production of grain-oriented electrical steel in India. The new company, JSW Electrical Steel Private Limited, to be renamed JSW JFE Electrical Steel Pvt Ltd, will have its manufacturing base in Dis-

trict Bellary, Karnataka, and will be set up with a planned investment of Rs 5500 crore. A groundbreaking ceremony marking the initiation of this significant partnership was held on February 12, 2024. The facility is targeting production in the fiscal year 2027 and plans to further expand its capacity to meet the growing market demand.

L&T collaborates with BlackBerry

MUMBAI: L&T Technology Services Limited (LTTs), a pioneering digital engineering and R&D services company, announced on Tuesday a strategic partnership with BlackBerry, the trusted security software and services company. The collaboration is set to leverage the BlackBerry QNX suite of automotive software solutions and enable the development of innovative software-defined vehicles (SDVs) for global original equipment manufacturers (OEMs). The partnership sees LTTs integrating cutting-edge BlackBerry® technologies—including QNX® Neutrino® OS, QNX® OS for Safety, QNX® Hypervisor, BlackBerry IVY® vehicle data platform, and QNX acoustics middleware—into its service offerings. This will help expedite product time-to-market while ensuring safe and secure mission-critical solutions. With its rich engineering domain and software expertise in SDVs, LTTs

has been enabling OEMs to build innovative next-generation vehicles with tailored solutions focusing on safety and security. The collaboration with BlackBerry serves as a significant milestone in LTTs' ongoing journey to forge partnerships with global tech leaders and deliver top-tier engineering solutions to end customers. LTTs will deploy industry-leading solutions by BlackBerry in building next-generation SDV platforms on high-performance computing (HPC) and domain controllers with complex software architectures and middleware that reduces time-to-market for end-customers significantly. As part of this partnership, LTTs and BlackBerry will also jointly train engineers on the QNX OS and QNX Hypervisor platforms. Dhiraj Handa, Vice President, Asia-Pacific, BlackBerry IoT, said, "BlackBerry is a market leader for embedded software that requires functional safety, security, and reliability.

MOTILAL OSWAL HOME LOANS

Motilal Oswal Home Finance Limited
Regd. Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opp. Parel ST Depot, Prabhadevi, Mumbai - 400 025, CS : 8291889898
Website: www.motilalosal.com, Email: hfquery@motilalosal.com

POSSESSION NOTICE (FOR IMMOVABLE PROPERTY/IES)
(UNDER RULE 8 (1) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002)

Whereas the undersigned being the authorized officer of Motilal Oswal Home Finance Limited, (Formerly known as Aspire Home Finance Corporation Ltd), under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (54 of 2002), and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated mentioned hereunder calling upon the following borrowers to repay the amount mentioned in the notice being also mentioned hereunder within 60 days from the date of receipt of the said notice.

The following borrowers having failed to repay the amount, notice is hereby given to the following borrowers and the public in general that undersigned has taken possession of the properties described herein below in exercise of powers conferred on him under sub section (4) of section 13 of the Act read with Rule 8 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 on the date mentioned hereunder:

Sr No.	Loan Agreement No./ Name of the Borrower/ Co Borrower/Guarantor	Date of Demand Notice and Outstanding	Date of possession Taken	Description of the Immovable Property
1	LXDHU00316-170048961 Shobha Hari Jadhav & Hari Ananda Dhoobi	17-02-2020 for Rs. 1417277/-	08-02-2024	Grampanchayat House No.396, At Nimdale, Mehargaoan Road, Bhavani Mata Mandir, Dhule, Maharashtra - 424002

The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the Charge of Motilal Oswal Home Finance Limited for an amount mentioned herein above and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Place : Maharashtra
Date : 14.02.2024

Sd/-
Authorized Officer
(Motilal Oswal Home Finance Limited)

MOTILAL OSWAL HOME LOANS

Motilal Oswal Home Finance Limited
CIN Number : U65923MH2013PLC248741
Corporate Office : Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025. Email : hfquery@motilalosal.com.
Branch Office : 3rd Floor, Ring Road, Above Jockey Showroom, Jalgaon - 425001, Maharashtra
Contact No.:- Sandip Ukharda Ranit - 9372705454

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE
E-Auction Sale Notice of 15 Days for Sale of Immovable Asset(s) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to rule 8 and 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s) and Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical possession of which has been taken by the Authorised Officer of Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation Limited) / Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date and time mentioned herein below, for recovery of the dues mentioned herein below and further interest and other expenses thereon till the date of realization, due to Motilal Oswal Home Finance Limited (Earlier Known as Aspire Home Finance Corporation Limited) / Secured Creditor from the Borrowers and Guarantor(s) mentioned herein below. The reserve price, Earnest Money Deposit (EMD) and last date of EMD deposit is also mentioned herein below:

Borrower(s) / Guarantor(s) / Loan Account	Demand Notice Date and Amount	Description of the Immovable property	Reserve Price, EMD & Last Date of Submission of EMD	Date and time of E-Auction
LAN: LXJAL00219-200073533 Branch: JALGAON Borrower: GAJMAL MANOHAR PATIL Co-Borrower: SHARADA GAJMAL PATIL	14-09-2021 for Rs: 580569/- (Rupees Five Lac Eighty Thousand Five Hundred Sixty Nine Only)	Gat No. - 3, Plot No. - 43, West Side Part Block No. - 5, At - Kusbumb Kharda, Near Satguru Balhakh Hall, Mahadev Temple, Jalgaon, Maharashtra - 425003	Reserve Price: Rs. 320000/- (Three Lakh Twenty Thousand Only) EMD: Rs. 32000/- (Thirty Two Thousand Only) Last date of EMD Deposit: 04-03-2024	Date: 05-03-2024 11:30 Am to 12:00 Pm (with unlimited extensions of 5 minute each)

Terms and Conditions of E-Auction:
1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure set out therein. Bidders may visit to the Web Portal: <https://BestAuctionDeal.com> of our e-Auction Service Provider, M/s. GlobeTech Infosystems Private Limited for bidding information & support, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online. The interested buyers may go through the auction terms & conditions and process on the same portal and may contact to Sandip Ukharda Ranit - 9372705454 details available in the above mentioned Web Portal and may contact their Centralised Help Desk: +91 98100 89933, +91 124 44 70 855, E-mail ID: Care@BestAuctionDeal.com

Place : JALGAON
Date : 14.02.2024

Sd/-
Authorized Officer
(Motilal Oswal Home Finance Limited)

Bank of Baroda, Indira Nagar Branch, Nashik

DEMAND NOTICE
Notice to Borrower (Under sub-section (2) of the Section 13 of the SARFAESI Act, 2002)

The authorized officer has issued notice in compliance of Sub-section (2) of the Section 13 of SARFAESI Act 2002 to below mentioned borrowers/guarantors demanding sum within 60 days mentioned as per details. The said notice are unsecured and are returned unclaimed. Hence this publication.

Name of Borrower / Guarantor	Date of Notice NPA Dates	Total Dues Amount	Security Agreement with brief description of Securities
Borrower:- Mr. Shailesh Mansaram Bhadane Mrs. Shital Shailesh Bhadane	Notice Date: 09.02.2024 NPA Date: 29.01.2024 as on 07.02.2024 Rs. 10,36,367.47/- + Interest from 08.02.2024 + Other Charges, Minus Recovery if any		All piece and parcel of Flat No. 1, area admeasuring 74.34 sq.mtr. on first floor in "Gangasagar Heights Apartment" Constructed on Plot No. 2, area admeasuring 740 sq.mtr. out of survey no. 5/1B + 1C, situated at village Makhamalabad, Tal. & Dist. Nashik. Owned by Mr. Shailesh Mansaram Bhadane Boundaries of Flat No.1- East: Flat No.2, West: Marginal Space, North: Staircase, South: Marginal Space
Borrower:- M/s. Tanishka Sarees, Cosmetics & Jewellery Prop. Mrs. Shital Shailesh Bhadane Guarantor:- Mr. Shailesh Mansaram Bhadane	Notice Date: 09.02.2024 NPA Date: 22.11.2022 as on 07.02.2024 Rs. 11,86,758.18/- + Interest from 08.02.2024 + Other Charges, Minus Recovery if any		All piece and parcel of Flat No. 1, area admeasuring 74.34 sq.mtr. on first floor in "Gangasagar Heights Apartment" Constructed on Plot No. 2, area admeasuring 740 sq.mtr. out of survey no. 5/1B + 1C, situated at village Makhamalabad, Tal. & Dist. Nashik. Owned by Mr. Shailesh Mansaram Bhadane Boundaries of Flat No.1- East: Flat No.2, West: Marginal Space, North: Staircase, South: Marginal Space

The steps are taken for substituted service of notice. Above Borrower / Guarantor are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of this Notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under section 13(4) of SARFAESI Act, 2002. You are also prohibited under section 13(13) from transferring by sale, lease or otherwise the secured assets. Your attention is invited to provision of sub section (8) of Section 13 of the Act in respect of time available to you to redeem secured assets.

Sd/-
Mr. Dinesh Shripat Gite
Authorized Officer
BANK OF BARODA

Date: 09.02.2024 | Place: Nashik

MAGNUS RETAIL LIMITED
(Formerly Known as Savant Infocomm Limited)
Regd. Office : Gat No. 365, At Shirraaga, Tal. Niphad, Dist. Nashik, MH - 422001 | CIN: L72200MH1978PLC416753
Tel: +91 9112271471 | Email: sil.compliance@gmail.com | Web : www.magnusretail.in

Extract Statement of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Month ended 31st Dec, 2023
(Rs. In Lakhs, unless otherwise stated)

Sr. No.	Particulars	3 Months Ended			9 Month Ended		
		31 Dec 2023 (Unaudited)	30 Sep 2023 (Unaudited)	31 Dec 2022 (Unaudited)	31 Dec 2023 (Unaudited)	31 Dec 2022 (Unaudited)	31 March 2023 (Audited)
1	Total Income (Net)	-	-	-	-	-	-
2	Net Profit / (Loss) for the period (before tax and exceptional items)	(20.55)	(8.73)	(12.13)	(29.28)	(22.80)	(29.07)
3	Net Profit / (Loss) for the period (before tax after exceptional items)	(20.55)	(8.73)	(12.13)	(12.13)	(22.80)	(29.07)
4	Net Profit / (Loss) for the period (after tax and exceptional items)	(20.55)	(8.73)	(12.13)	(29.28)	(22.80)	(29.07)
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit for the period after tax and other comprehensive income after tax)	(20.55)	(8.73)	(12.13)	(29.28)	(22.80)	(29.07)
6	Paid up Equity Share Capital (Face value Rs.10 per share)	338.03	338.03	338.03	338.03	338.03	338.03
7	Other Equity (as per last audited balance sheet)	NA	NA	NA	NA	NA	(41.72)
8	Earning per share (EPS) FV of Rs.10/-each (not annualised)	(0.61)	(0.26)	(0.36)	(0.87)	(0.67)	(0.86)
	(i) Basic EPS	(0.61)	(0.26)	(0.36)	(0.87)	(0.67)	(0.86)
	(ii) Diluted EPS	(0.61)	(0.26)	(0.36)	(0.87)	(0.67)	(0.86)

Note:
1) This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.
2) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on Stock Exchange website viz. www.bseindia.com and Company's website www.magnusretail.in
3) The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meeting held on 13 February 2024.

For and on behalf of the Board of Directors
For Magnus Retail Limited
(Formerly know as Savant Infocomm Limited)

Sd/-
Laxman A. SavaKar
Chairman & Managing Director
DIN : 07987670

Place : Nashik
Date : 13th February, 2024

TAPARIA TOOLS LTD.
Regd. Office : 52 & 52B, MIDC Area, Satpur, Nashik - 422 007
E-Mail : nashik@tapariatools.com | Website : http://www.tapariatools.com | CIN : L99999MH1965PLC013392
EXTRACT OF THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31st DECEMBER 2023
(Rs. in lakhs)

Sr. No.	Particular	Quarter ended			Nine Months ended		
		31-Dec-23 [Un-audited]	30-Sep-23 [Un-audited]	31-Dec-22 [Un-audited]	31-Dec-23 [Un-audited]	31-Dec-22 [Un-audited]	31-March-23 [Audited]
I	Income From Operations	21,111.47	21,071.06	19,470.36	61,493.07	57,206.59	76,887.54
II	Profit before exceptional items and tax	3,767.51	3,236.31	2,567.97	9,556.92	7,255.53	9,672.42
III	Profit before tax (After exceptional items)	3,767.51	3,236.31	2,567.97	9,556.92	7,255.53	9,672.42
IV	Net Profit for the period after Tax	2,821.34	2,364.97	1,929.44	7,085.05	5,448.47	7,232.03
V	Total Comprehensive Income for the period	2,821.34	2,364.97	1,929.44	7,085.05	5,448.47	7,208.70
VII	Paid-up equity share capital (Face value of Rs.10 per share)	1,517.88	1,517.88	303.58	1,517.88	303.58	303.58
VII	Earnings per equity share in Rupees (Rs.) (Per share of Rs. 10/- each - Basic and Diluted)	18.59	15.58	12.71	46.68	35.91	47.49

NOTES :
1) The Unaudited Financial Results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on February 12, 2024.
2) The above figures are extract of Unaudited Financial Results for the quarter and nine months ended 31st December 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015. The full format of Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website : www.bseindia.com and Company's website : www.tapariatools.com.
3) As required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosures Requirements) Regulations, 2015, the Limited Review by the Statutory Auditor has been completed for the quarter and Nine months ended December 31, 2023 and the Report has been forwarded to BSE Ltd. The Report does not have any impact on the above Results and Notes which needs explanation.
4) The Company is exclusively in the handtools business segment, hence segment reporting is not applicable as per Ind AS-108.
5) The above Statements has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-AS) prescribed under Section 133 of the Companies Act 2013, read with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016.
6) The Board of Directors at its meeting held on 12th February 2024 has declared Interim Dividend of Rs.20/- per Equity Share having face value of Rs. 10/- each. The record date fixed for the purpose of determining the entitlement of the Members for the Interim Dividend is 24th February 2024 and such Dividend will be paid on or before 11th March, 2024 to those Members entitled thereto.
7) In the Annual General Meeting held on 3rd July 2023, the Shareholders approved the issue of fully paid bonus equity shares of Rs. 10/- each in proportion of four shares for every one share held ranking pari passu basis with existing equity shares. The Board in its Meeting held on 13th July 2023 approved the allotment of 1,21,43,000 fully paid bonus equity shares of Rs. 10/- each.
8) Previous periods' figures have been regrouped wherever necessary to conform to the current period's presentation wherever applicable.

For and on behalf of the Board of Directors of Taparia Tools Ltd.
SIVARAMAKRISHNAN PALANIAPPAN PILLAI (DIN : 06436717)
Whole-time Director (Operations)

Mumbai, 12th February, 2024

